

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office: A-2, Madhu Estate, 2nd Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013. **Tel:** 91-22-6291 8111 **email:** <u>infoengg@lloyds.in</u>, website: www.lloydsengg.in **CIN**: L28900MH1994PLC081235

MP/LSIL/ BSEL-NSEL/2021/78

20.10.2021

The Department of Corporate	The National Stock Exchange of India		
Services,	Limited		
BSE Limited	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,		
27th Floor, P.J. Towers, Dalal	Bandra (East), Mumbai - 400 051		
Street, Mumbai - 400 001			
Scrip Code : 539992	Symbol: LSIL		

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 read with paragraph A of Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper advertisement regarding convening of the Extraordinary General Meeting of the Company on Friday, 12th November 2021 through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, MCA General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and MCA General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021. The copies of aforesaid newspaper advertisement are published in Business Standard (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) on Wednesday, 20th October 2021.

We request you to kindly take a note of the above.

Thanking you,

Yours faithfully,

For Lloyds Steels Industries Limited

MEENAKSHI ANKIT PANSARI Date: 2021.10.20 13:34:49

Digitally signed by MEENAKSHI ANKIT PANSARI

Meenakshi A. Pansari **Company Secretary**

At least 42 die as rains batter Uttarakhand

Nainital cut off from state; many feared trapped

19 October

ttarakhand reported at least 42 rain-related deaths on Tuesday with many people still trapped under the rubble after landslides, while Uttar Pradesh saw four fatalities, even as heavy downpours in Kerala filled several dams to the brim and left multiple districts on alert.

missing #uttarakhandrains. ₹4 lakh compensation to the families of the deceased, those who lost their houses will be given ₹1.09 lakh," Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami told news agency ANI.

Five deaths were reported on Monday. Eleven deaths in rain related-incidents were reported on Tuesday.

Of the fresh deaths, at least



Hotel guests stand on the roof of inundated Lemon Tree hotel in Jim Corbett National Park, Uttarakhand

were reported from Nainital, three from Almora and one each from Champawat and Udham Singh Nagar districts.

Nainital was cut off from the rest of the state with three roads leading to the popular tourist spot blocked due to a series of landslides. The NDRF has deployed 15 teams in the state and has rescued over 300.

3 shutters of dam in Idukki opened

Shutters of Cheruthoni dam, of the Idukki reservoir in Kerala, were opened to create more storage capacity in anticipation of the heavy rainfall predicted in its catchment area over the next two days.

Cong to give 40% tickets to women in **UP: Priyanka**

Facing an uphill task of consolidating its support base in Uttar Pradesh, the Congress on Tuesday said it will give 40 per cent tickets to women in the coming Assembly elections slated for early next year.

The party's national general secretary Priyanka Gandhi Vadra in charge of party affairs in Uttar Pradesh made this announcement at a news conference in Lucknow, saving the decision is aimed at making women, who constitute roughly half the vote bank, a "full-fledged partner in power".

The AICC general secretary tasked with regaining the party's lost ground in the political heartland, however, was non-committal about contesting the upcoming state polls herself. "It has not been decided as vet," she quipped in response to a question on the possibility of her contesting.

(F) Lloydsteel

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED Corporate Office :A-2. Madhu Estate, 2nd Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W

Mumbai 400 013. **Tel**: 91-22-6291 8111 **email**: <u>infoeng@lloyds.in</u>, website www.lloydsengg.in **CIN**: L28900MH1994PLC081235

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING

NOTICE IS HERERY GIVEN THAT the Extraordinary General Meeting (EGM) of the Company will be held on Friday, 12th November, 2021 at 11.30 am. Through Video Conferencing (VCl) Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, MCA General Circular No. 17/2020 with Mon defined circular No. 14/200 dated 9 April, 2020, MCA General Circular No. 17/200 dated 13th April, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and MCA Gener Circular no. 02/2021 dated 13th January, 2021.

The notice convening the Extraordinary General Meeting is also available on Company's website www.lloydsengg.in and on the websites of stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Members who have still not registered their E-mail ID can get their E-mail ID registered. Members Nethinders who have sain for legistered trief. This is Carl get trief. E-mail in Pegistered hybriding shares in demat form can get their E-mail ID registered by contacting their respective Depository Participant and the members holding shares in the physical form can get their E-mail ID registered by contacting our Registrar and Share Transfer Agent "Bigshare Services Private Limited" on their email id investor@bigshareonline.com or by sending the duly filled in E-communication registration form enclosed to the Notice of the EGM to our RTA on their email id investor@bigshareonline.com.

Members who are holding shares in physical form or who have not registered their email address can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the EGM by following below procedure.

- For Physical shareholders- Please provide necessary details like Folio No., Name of shareholde Scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of AAdhar Card) by email to our RTA "Bigshare Services Private Limited" on their email ID investor@bigshareonline.com
- For Demat shareholders Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, Client master or Copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to our RTA "Bigshare Services Private Limited" on their email ID investor@bigshareonline.com.
- Our RTA shall co-ordinate with CDSL and provide the login credentials to the above mentioned

For the process and manner of E-voting, Members may go through the instructions mentioned in Note No. 19 of the Notice of EGM of the Company.

In case of gueries relating to e-voting, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022- 23058738 and 022-23058542/43.

For Lloyds Steels Industries Limited

Place: Mumbai Date: 19th October,2021

Company Secretary

FORM NO. CAA. 2

NOTICE AND ADVERTISEMENT FORTHE MEETINGS OF NOTICE AND ADVERTISEMENT FOR THE MEETINGS OF UNSECURED LOAN CREDITORS AND UNSECURED TRADE CREDITORS OF SONDEX HEAT EXCHANGERS INDIA PRIVATE LIMITED [Pursuant to Section 230 (3) and rule 6 and 7 of Companies (Compromises Arrangements and Amalgamations), Rules 2016]

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL CHENNAI BENCH COMPANY APPLICATION NO.CA/865 &866/CAA/2020 In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder as in force from

And

In the matter of Scheme of Amalgamation Of

Sondex Heat Exchangers India Private Limited (Transferor Company) Danfoss Industries Private Limited (Transferee Company) And

And
Their respective Shareholders and Creditors
Sondex Heat Exchangers India Private Limited
(CIN: U51900TN2008PTC134555)
Acompany incorporated under the Companies Act, 1956,

laving its registered office at

Unit No. 602, 6th Floor, 4B Campus, RMZ Business Park II, 143, Dr. MGR Road, Perungudi, Chennai-600096 Represented by Mr. V.S. Muralidar,

...Applicant/Transferor Company

Notice is hereby given that by an order dated September 29, 2021 the Hon'ble Nationa Company Law Tribunal, Division Bench at Chennai ("The Tribunal") has directed the meetings of the Unsecured Loan Creditors and Unsecured Trade Creditors of Sonde Heat Exchangers India Private Limited to be heldfor the purpose of considering, and i thought fit, approving with or without modification, the Scheme of Amalgamatior proposed to be made between Sondex Heat Exchangers India Private Limited ("Transferee Company") withDanfoss IndustriesPrivate Limited ("Transferee Company") and their respective shareholders and creditors as mentioned above

In pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a meeting of the Unsecured Loan Creditors and Unsecured Trade Creditors of Sondex Heat Exchangers India Private Limited shall be held at Unit No.602, 6th Floor, 4B Campus, RMZ Business Park II, 143, Dr. MGR Road, Perungudi Chennai Th 600096 lb on Saturday, 27th November 2021 at10.00 AM (IST) and 11.00 AM (IST) respectively. The Unsecured Loan Creditors and the Unsecured Trade Creditors are requested to attend the respective meetings at the time and place mentioned above.

Copies of the said Scheme of Amalgamation, and of the statement under section 230 can be obtained free of charge at the registered office address of Transferor Company situated at Unit No.602, 6th Floor, 4B Campus, RMZ Business Park II, 143, Dr. MGR Road, Perungudi, Chennai-600096.

Road, Perungudi, Chennai-600096.

Persons entitled to attend and vote at the respective meetings, may vote in person or by proxy or through Authorized Representatives, provided that all proxies in the prescribed form and necessary resolutions are deposited at the registered office mentioned above or scanned copies of which are sent via e-mail to (Transferor Company) not later than 48 hours before the respective meetings. Forms of proxy are available at the registered office of the Transferor Company.

The Tribunal has appointed Mr. V S Muralidar as the Chairperson and Mr. G Ganapathy Subramanian as the alternate Chairperson and Ms. Nithya Pasupathy as the Scrutinizer for the said meetings. The above-mentioned Scheme of Amalgamation, if approved in the meetings, will be subject to the subsequent approval of the Hon'ble Tribunal.

Dated this 20th day of October, 2021

V.S. Muralidar Chairperson of the Meetings

Amarinder to launch party, open to seat arrangement with BJP

New Delhi, 19 October

▶ FROM PAGE 1

Covaxin...

Congress leader and former Punjab chief minister Amarinder Singh on Tuesday said he would soon announce his own political party and is hopeful of a seat arrangement with the BJP if the farmers' issue is resolved in their interest.

minister of Punjab last month after a bitter feud with Naviot Singh Sidhu and infighting in the state Congress. The party replaced him with Charanjit Singh Channi. "The battle for Punjab's future is on. Will soon announce the launch of my own political party to serve the interests of Punjab

& its people, including our

Singh resigned as chief farmers who've been fighting for their survival for over a year," Singh said on Tuesday.

He also said he will not rest until he secures the future of "my people and my state". "Punjab needs political stability and protection from internal and external threats. I promise my people I will do what it takes to ensure its peace and security, which is today at stake," he was quoted as saying by his media adviser. "Hopeful of a seat arrangement with BJP in 2022 Punjab Assembly polls if Farmers Protest is resolved in farmers' interest. Also looking at alliance with like-minded parties such as breakaway Akali groups, particularly Dhindsa & Brahmpura factions," Singh said.

India has about 400 million children, of whom nearly 60 per cent, or 240 million, have already developed antibodies, according to sero-surveys.

Covaxin would be the first Covid vaccine globally for children as young as two years, the source said. "Therefore, a careful review of the data is necessary before such an approval can come," the person added.

Moreover, even after the approval comes, the roll-out for children is expected to be phase-wise. "This was adopted in the case of adults as well. A adopted Vulnerable children are likely to be prioritised irrespective of their age group," another source said. This, however, could not be independently verified from the health ministry.

In the case of adult vaccination, India had prioritised health care and essential services workers, moving on to the elderly and people with serious ailments in the latter phases before opening the vaccination for all.

Public health experts, too, feel that such an approach is desirable. K Srinath Reddy,

president, Public Health Foundation of India, said, "We have to lower the age group once we ensure that everyone above 18 years is adequately vaccinated. Then we come to the 12-18 age group, and then we go to the 5-11 years group. The 2-5 age group is not an immediate priority unless we are flooded with vaccines and vaccinators.'

One cannot open all age groups simultaneously, experts said. On October 12, Covaxin received the nod from the Subject Expert Committee (SEC) that is advising the CDSCO on matters related to Covid-19 vaccines and drugs. The Drugs Controller General of India (DCGI) has acted phased roll-out starting with almost immediately on SEC 12-year olds and above may be recommendations in the past. However for Covaxin's use in or those with co-morbidities children, it is taking time to Saravanan, chief technology review the matter.

Adani...

RIL also unveiled its ₹75.000 crore investment plan. In August this year, Adani announced a wholly-owned subsidiary. Petrochemicals Ltd, which will set up "refineries, petrochemicals complexes, specialty chemicals units, hydrogen and related chemicals plants", the

company said. In the first leg of pilot proj-

aconac	restration. Restriction Ready, in the first leg of prior j							
BS SUDOKU # 34								493
4	5						3	8
			4					
				7				6
1		2					7	
				6	5		1	
				1	7			
7								1
9		4					8	2
			9	4	3			

SOLUTION TO #3492

2 9 8 5 3 4 7 6 1 2 8 3 9 9 7 4 6 5 2 5 2 3 6 1 8 7 1 8 4 9 7 5 2 6 1 3 6 8 7 4 5

Easy: $\star\star$ Solution

tomorrow

box contains

the digits 1 to 9

HOW TO PLAY Fill in the grid so that every row, every column and every 3x3

ects for its green fuels, Adani is joining hands with leading commercial vehicle maker, Ashok Leyland, to supply green methanol for a select fleet of the automaker. Sources said that Adani will start a pilot with VRL Logistics, which has the largest fleet of Ashok Leyland's commercial vehicles, to run 250 vehicles on 10 per cent blended green methanol.

"Close to 250 of the commercial vehicle fleet of VRL will be powered with 10 per cent green methanol. The IC engines require minor retrofit for it to run on blended methanol. The plan has been approved by VRL and the deployment will begin soon," said senior executives of the

th the Adani Group officer, Ashok Leyland, told Business Standard, "We are working on multiple alternate fuels such as compressed natural gas/liquefied natural gas, methanol, and H2 (hydrogen) with various key partners and look forward to having a complete portfolio of commercial vehicles in the alternate fuel area in the next two-three years." Ashok Leyland was also in talks with the Kerala transport department to run public transport and steamers on 10 per cent methanol blended fuel. An email sent to the spokesperson of Adani Enterprises to comment on the matter remained unanswered till the time of going to print.

comes at a time when the Central government through Niti Aayog has set the roadmap to move towards a 'Methanol Economy'. A working paper released last month said that the strategy is to reduce the country's import bill, cut emissions and also convert municipal solid waste into methanol.

Adani will be deploying its renewable energy generation units, its Mundra-based solar manufacturing unit, existing liquified natural gas (LNG) supply chain, and its compressed natural gas (CNG) network for the production and supply of these green fuels. In 2019 the company signed a partnership with Total, one of the world's largest LNG companies, to build an integrated gas utility. The joint venture will develop regasification terminals, including the Dhamra LNG terminal in Gujarat, and sell LNG in the Indian markets, and through Adani Gas, build a CNG network for household supply and mobility.

Adani Petrochem is also looking to participate in the cially that of the upper and green hydrogen mission of the Centre and the tenders that will be floated as part of it. The More on business-standard.com

Centre is working on demand aggregator-based tenders for green hydrogen and green fertilisers, as reported in this paper. Officials said the standard bidding document for both will be out soon.

However, the company is already in talks with leading shipping companies which use the Mundra port, India's largest commercial port, to procure green hydrogen.

Group to invest \$70 bn in new energy

Group to invest \$70 bn in new energy over next decade Speaking on the side-lines of When asked about its tie-up the UK's Global Investment Summit at the London Science Museum, Gautam Adani, chairman, Adani Enterprises, said over the next decade, the Adani portfolio companies in the energy and utility business will invest over \$20 billion in renewable energy generation. "The overall organic and inorganic investments across the entire green energy value chain will range between \$50 billion and \$70 billion," he said.

Economy...

"We should expect full-fledged private investment recovery by the second quarter of the next (fiscal) year". Kumar said several reforms done in the past The move by Adani and RIL 24 months, including asset monetisation and the production-linked scheme, would trigger private investment.

Talking about downside risks, Kumar cautioned about the global growth rate, which has started to moderate.

"We don't know where we are headed with rising commodity prices, including energy, and that's a risk. The foreign chip shortage is bothering us,' he said, adding that the crux of "this Covid emergency period has been the busiest reform period in our country".

Talking about the implementation of government schemes, he said the NITI Aayog, along with the expenditure department, had evaluated 360 schemes to allocate funds to these based on the outcome of the performance. "I have received three letters

in the last fortnight from state governments, saying that they want to strengthen their own monitoring and evaluation officers," he said. Kumar said consumer con-

fidence had been rising, espemiddle classes.

www.Intinfotech.com



Group Company

LARSEN & TOUBRO INFOTECH LIMITED

Registered Office: L&T House, Ballard Estate, Mumbai - 400 001; Tel: (91 22) 6752 5656; Fax: (91 22) 6752 5893, E-mail: investor@Intinfotech.com; Website: www.Intinfotech.com, Corporate Identity Number: L72900MH1996PLC104693

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2021

₹ Million

	Consolidated							
		Quarter ended		Six mon	Year ended			
Particulars	September 30 2021	June 30 2021	September 30 2020	September 30 2021	September 30 2020	March 31 2021		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
Total income	38,782	35,841	30,351	74,623	60,501	126,442		
Net profit before tax	7,420	6,721	6,131	14,141	11,720	25,882		
Net profit after tax	5,517	4,968	4,568	10,485	8,732	19,382		
Total comprehensive income	6,223	4,807	6,382	11,030	11,802	24,170		
Equity share capital	175	175	175	175	175	175		
Earnings Per Share (not annualized) (Face value of ₹ 1/- each)								
a) Basic (in ₹)	31.50	28.40	26.13	59.90	50.05	110.98		
b) Diluted (in ₹)	31.41	28.27	25.95	59.68	49.69	110.26		

						₹ Millio
	Standalone					
		Quarter ended		Six mon	Year ended	
Particulars	September 30 2021	June 30 2021*	September 30 2020*	September 30 2021	September 30 2020*	March 31 2021*
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income	35,355	34,142	28,421	69,497	56,733	117,915
Net profit before tax	6,768	7,409	5,757	14,177	11,062	23,924
Net profit after tax	4,968	5,757	4,299	10,725	8,273	17,884
Total comprehensive income	5,850	5,340	6,067	11,190	11,129	22,270
Equity share capital	175	175	175	175	175	175
Earnings Per Share (not annualized) (Face value of ₹ 1/- each)						
a) Basic (in ₹)	28.36	32.95	24.65	61.31	47.47	102.51
b) Diluted (in ₹)	28.28	32.80	24.48	61.08	47.13	101.85

* Refer Note 4

Place: Mumbai, India,

Date: October 18, 2021

- 1. The consolidated financial results and the standalone financial results of the Company for the quarter and six months ended September 30, 2021 have been subjected to limited review by the statutory auditors, reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on October 18, 2021.
- 2. The above is an extract of the detailed format of the unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited consolidated financial results and the unaudited standalone financial results for the quarter and six months ended September 30, 2021 are available on the Stock Exchanges website of BSE (www.bseindia.com/corporates), NSE (www.nseindia.com/corporates) and Company's website at www.Intinfotech.com/investors.
- Results for the quarter and six months ended September 30, 2021 are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) as notified by the Ministry of Corporate Affairs.
- 4. The Scheme of Arrangement ("the Scheme") for amalgamation between Syncordis Software Services India Private Limited and Ruletronics Systems Private Limited ('Transferor Companies'), wholly owned subsidiaries, with the Company ('Transferoe Company') and their respective shareholders has been approved by the Mumbai Bench of National Company Law Tribunal and the Company received the certified true copy of the order on September 06, 2021. The Company has filed the same with Registrar of Companies, Mumbai on September 08, 2021 which is the effective date of amalgamation. The Appointed date of the Scheme is April 01, 2021. The amalgamation has been accounted under the 'pooling of interests' method in accordance with Appendix C of Ind AS 103 'Business Combinations' on the carrying value of the assets and liabilities of the Transferor Companies as included in the consolidated Balance Sheet of the Company as at the beginning of the previous year. The said transaction has no impact in the Consolidated Financial Results of the Company.
- 5. The Board of Directors at its meeting held on October 18, 2021, has declared an interim dividend of ₹15 per equity share (Face value ₹1).
- 6. Figures for the earlier periods have been regrouped, wherever necessary.

For LARSEN & TOUBRO INFOTECH LIMITED

Sanjay Jalona

Chief Executive Officer & Managing Director

बेकायदा बाधकामाचा कल्याण-डोंबिवली महापालिकेचा



कल्याण, दि. १९, (प्रतिनिधी): कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत उभ्या राहत असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. बेकायदा बांधकामांना पालिकेच्या मुख्य जलवाहिन्यांवरन चोरन पाणीपुरवठा होत असल्याने अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठी शहरातील बेकायदा बांधकामांना नळजोडण्या मंजूर करण्यात येऊ नयेत असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. आयुक्त डॉ. सूर्यवंशीँ यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना पत्र लिहुन कल्याण-डोंबिवली शहरातील बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा देऊ नका, असे पत्र दोन महिन्यांपूवी पाठविले होते. त्यापाठोपाठ आता त्यांनी या बांधकामांचा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पाणीपुरवठा विभागाने सुरुकेली आहे. बेकायदा बांधकामांसाठी चोरन नळजोडण्या घेतल्या असतील तर त्या तोडून टाकाव्यात, असे आदेश आयुक्तांनी पाणीपुरवठा प्रभाग अधिकाऱ्यांना दिले. टिटवाळा, मोहने, आंबिवली, कल्याण पूर्व,

डोंबिवली पूर्व, २७ गावे

आणि डोंबिवली पश्चिमेत

सर्वाधिक बेकायदा

बांधकामे सुरूआहेत.

राखीव भूखंड, सरकारी,

विविध आरश्यापनांच्या

जागा भूमाफिया बांधकाम

ासाठी हडप करत आहेत.

बांधकामांची संख्या

आहे. त्यावर नियंत्रण

आणण्यासाठी पालिकेने

बेकायदा बांधकामांचा

पाणीपुरवठा तोडण्याचा

शासनाच्या आदेशाप्रमाणे

अनधिकृत बांधकामांना

नळजोडणी मंजूर केली

भूमाफिया पालिकेच्या

मुख्य जलवाहिनीवरून

चोरून नळजोडणी घेत

नळजोडण्या असल्याचा

आरोप शिवसेनेचे माजी

नगरसेवक कैलास शिंदे

होते. पालिका हद्दीत

४० हजार बेकायदा

यांनी १० वर्षांपूर्वी

महासभेत केला होता.

ही संख्या आता एक

लाखाच्या पुढे गेली आहे.

तत्कालीन नगरसेवकांनी

२२ जानेवारी २०१४ च्या

आणि त्यानंतरच्या सर्व

अनधिकृत बांधकामांना,

नसलेल्या अशा मालम

बांधकामांना अडीचपट

दराने नळजोडण्या मंजूर

कराव्यात, असा ठराव

ठरावाचा आधार घेऊन

पाणीपुरवठा विभागाने

मागील सात वर्षात सर्व

बेकायदा बांधकामांना

केल्या. त्याचा परिणाम

नळजोडण्या मंजूर

नागरी वस्तीमधील

आहे.

पाणीपुरवठयावर होत

मंजूर केला होता. या

त्तांचा प्रशासनाने स्वतंत्र

संवर्ग तयार करावा. अशा

महासभेत १९९५ पूर्वी

बांधकामाचे पुरावे

निर्णय घेतला आहे.

१९९५ च्या नंतरच्या

महापालिकेकडून

जात नव्हती. मात्र

पालिका हद्दीतील बेकायदा

सुमारे दोन लाख ३५ हजार

पाणीपुरवठा बंद

विक्रेतो/सदस्य श्रीमती उषा विजय ताथारे या खालील नमुद अनुसुचीत दिलेल्या फ्लॅटचे मालक/वहिवाटदार/सदस्या अनुक्रमांक १२१ ते १२५ (दोन्ही समाविष्ट) असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्स समाविष्ट मुळ भागप्रमाणपत्र क्र.२५ हे

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, विद्यमान

सोसायटीने वितरीत व हस्तांतरीत केले होते ते श्रीमती उषा ताथारे यांच्याकडून हरवले आहे आणि नेहरू नगर पोलीस ठाणे यांनी नोंद क्र.१२५३/२०२१ नुसार ०९.१०.२०२१ रोजी प्रमाणपत्र दिले आहे. जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/कंपनीस सदर मालमत्तेबाबत वारसाहक्क, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर स्वरुपात कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सर्व आवश्यक दस्तावेजांसह त्यांच्या दाव्याची सूचना आजच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदस्यास सोसायटीकडून र्य्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल अणि त्यांचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि सोसायटी किंवा

वर संदर्भीत अनुसुची फ्लॅट क्र.बी-४०६, इमारत क्र.४८, ४था मजला, नेहरू नगर संपदा कोहौसोलि. नेहरू नगर, कुर्ला (पुर्व), मुंबई-२४. दिनांक: १९.१०.२०२१

पदस्यावर बंधनकारक असणार नाहीत.

सचिव/अध्यक्ष नेहरू नगर संपदा कोहौसोलि. इमारत क्र.४८, नेहरू नगर, कुर्ला (पुर्व), मुंबई-२४.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप

PUBLIC NOTICE

C.H.S. Ltd., is having address at CTS No. 169, Village Magathane, Opp. Bhor Industries, Off Western Express Highway, Borivali (W) Mumbai - 400 066 is standing in the name o Mr. Prashant Vrajlal Gandhi and Mrs. Vinodin Vrajlal Gandhi who are members of our Society Mrs. Vinodini Vrajlal Gandhi died on 7th January 2011 without making any Nomination. Her son Mr. Prashant Vrajlal Gandhi is joint member and has applied for transfer of he share in above said flat.

The Society hereby invites claim or objection from the heir or heirs or other claimants or objector or objectors to the ansfer of the said shares and interest of the eceased member in the capital/ property o the society within a period of 15 days from the publication of this notice with the copies of such documents and other proof in support of his her /their claims/ objections for the transfer o the shares and interest of the decease member in the capital of the Society.

If no claims / objections are received within ne period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of he deceased member in the capital / property of the society in such manner as is provided inder the Bye-laws of the Society. The claims objections if any, received by the society for ransfer of the Shares and interest of the leceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manne provided under the Bye-laws of the society. copy of the registered bye-laws of the Society i objectors in the office of the Society / with the secretary of the society between 10 am to 1 pm from the date of publication of the Notice till the late of expiry of its period.

For and on behalf of Dheeraj Enclave Tower 1-A C.H.S. Ltd

Hon. Secretary

Date:09/10/2021

PUBLIC NOTICE TO WHOMSOFVER IT MAY CONCERN

This is to inform the Geneal Public that following share certificate of INDIAN OIL CORPORATION LIMITED having its Registered Office at Indianoil Bhavan, 69, Ali Yavar Jung Marg Bandra (E), Mumbai-400 051 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them:

Name of the Shareholder(s)	Folio No.	No.of Shares	Shares Certificate No. From/No	Distinctive No. From	Distinctive No To
Ratanbai Nagji &	IOC045918	1267 1267	1701104 1903258	1181227011 2191993864	1181228277 2191995130
Harakhchand		2534	2390619	4847764630	4847767163
Nagji Meckoni		5068	2723186	9697410298	9697415365
The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred					

share certificates.

Any person who has any daim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Registrar: KFin Technologies Pvt. Ltd, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana,500032, within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate(s).

PUBLIC NOTICE

Mrs. Shanta K. Vernekar, member of The Vijay Chambers Premises Co-operative Society Limited having address at 1140, Tribhuvan Road, Mumbai- 400 004 and holding Flat No. 32 in the building of the Society ('the said Flat') and holding 50% Shares bearing distinctive No. 36 to 45 under Share Certificate No. 07 ("the said shares") died on 04.09.2019.

The society hereby invites claims or objections, if any, from the heir/ heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society to the said Mr. Sandeep Vernekar, within a period of 15 days from the publication of this notice, with certified true copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims or objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society / with the Secretary of the society between 10.00 AM and 6.00 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period. The claims / objections, if any, should be sent to:

Hon Secretary, Society Office, Vijay Chambers Premises Co-op Society Ltd, 1140, Tribhuvan Road, Mumbai- 400 004.

Date: 20.10.2021 For Vijay Chambers Premises Co-op Society Ltd. Sd/-Hon. Secretary

जिलेट इंडिया लिमिटेड

CIN:L28931MH1984PLC267130 नोंदणीकृत कार्यालयः पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९, दर.:(९१-२२)२८२६ ६०००; फॅक्स:(९१-२२)२८२६ ७३३७, website: in.pg.com

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम २०१(२) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ६ जुलै, २०२१ रोजी मंडळाद्वारे मान्यनुसार आणि दिनांक १६ ऑक्टोबर, २०२१ रोजी टपाल मतदानाने कंपनीच्या सर्दस्यांद्वारे मंजूर नियम व अटीनुसार मान्य वेतनश्रेणीने दिनांक १ ऑगस्ट, २०२१ पासून ५ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे पुर्णवेळ संचालक म्हणून श्री. गौतम कामथ (डीआयएन: ०९२३५१६७) यांची नियुक्ती करण्यासाठी कायद्याच्या कलम १९६ व इतर लागू तरतुदीअंतर्गत केंद्र शासनाची अनुमती घेण्याकरिता कंपनीने अर्ज करण्याचे नियोजिले

श्री. गौतम कामथ हे भारताचे अ-निवासी आहेत आणि म्हणून उपरोक्त नियुक्ती ही केंद्र शासनाच्या मान्यतेवर अवलंबून आहे.

जिलेट इंडिया लिमिटेडकरीता

दिनांक : १९ ऑक्टोबर, २०२१ ठिकाण : मुंबई

फ्लेविआ मचाडो कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

Lloydsteel

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: ए-२, मधु इस्टेट, २रा मजला, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. फोन: +९१-२२-६२९१८१११, सीआयएन:एल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५, ई-मेल:infoengg@lloyds.in, वेबसाईट:www.lloydsengg.in

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची विशेष सर्वसाधार सभा (ईजीएम) शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी स.११.३०वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूर्द सहवाचिता एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, एमसीए सर्वसाधारण परिपत्र क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० व एमसीए विसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ च्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी), अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या <u>www.lloydsengg.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाही त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करावे. डिमॅट स्वरुपात भागधारण असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ईं-मेल संबंधित डिपाझिटरी सहभागीदारकडे संपर्क करून ईं-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ईं-मेल निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी बिगशेअ सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांचे <u>investor@bigshareonline.com</u> मेलवर किंवा ईजीएम सूचने जोडलेले ई-पत्र व्यवहार नोंदणी प्रपत्र पुर्णपणे भरून investor@bigshareonline.com ई-मेलव

गस्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना खाली प्रक्रियेचे पालन करून ईजीएम दरम्यान ई–वोटिंगमार्फत किंवा रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत देता येईल

. वास्तविक भागधारकांकरिता: फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत सारखे आवश्यक तपशील आमचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्य investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे.

डिमॅट भागधारकांकरिता: डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल १६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅ-(पॅनकार्डची स्व–साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व–साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील आमचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्य investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे. आमचे आरटीए सीडीएसएलसह समन्वय साधतील आणि वर नमुद भागधारकांना लॉगइन परिचयपत्रे देतील

ई–वोटिंग प्रक्रिया व पद्धतीकरिता सदस्यांनी कंपनीच्या ईजीएम सूचनेचे टीप क्र.१९ मध्ये नमुद माहितीचा संद\$

ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com व . उपलब्ध ई-वोटिंग यूजर मॅन्युएल आणि फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com कडे ई-मेल करावा किंवा दूर.०२२–२३०५८७३८ व ०२२० २३०५८५४२/४३ वर संपर्क करावा

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड करित

दिनांक: १९ ऑक्टोबर, २०२१ मिनाक्षी ए. पानसर् ठिकाण: मुंबई

NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Janardan Narayan Komalwar and Mrs. Lakshmi Janardan Komalwar are the owner of Flat no. 1103, B wing, 11th floor, Sargam Tower, Tilak Nagar Sargam Co-operative Housing society Limited Building no. 35 Tilak Nagar, Chembur Mumbai -400089 who has approached **L & T Finance Ltd.**, for creation of mortgage of the said flat in favor of the Bank.

I.This is to place on records that by virtue of registered Agreement for Sale dated 27/12/2007 AND Registered Agreement for Sale dated 29/12/2014 Mr. Suresh Premji Gangar and Mrs. Tarla Suresh Gangar and Mr. Sagar Suresh Gangar became owner of said flat.

2. Further to place on records that Tarla Suresh Gangar died on 27/12/2018 leaving behind Mr. Suresh Premji Gangar and

Mr. Sagar Suresh Gangar as only surviving legal heirs 3.Further to place on records that by Registered Agreement dated 31/03/2021 Mr. Suresh Premji Gangar and Mr. Sagar Suresh Gangar sold said flat to Mr. Janardan Narayan Komalwar and Mrs. Lakshmi Janardan Komalwar

Thus, any person having any claim against or to said flat by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing along with supporting documents to the below mentioned address within Fourteen days from the date hereof, otherwise it shall be accepted that there does not exist any such claim and the same If any will be considered as waived.

MUMBAI Dated this 20th October, 2021

M/s. G. H. Shukla & Co. (Advocate & Notary) Office no. 30, 3rd Floor, Islam Bldg. Opp. Akbarallys Men's, V. N. Road, Fountain, Mumbai-400 001.

आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड (पुर्वीची आर्ट ॲफोर्डेबल हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड) मेंद. कार्या.: १०७, १ला मजला, बेस्ट स्काय टॉवर, नेताजी सुभाष प्लेस, पितमपुरा, नवी दिल्ली-११००३४

शाखा कार्यालय: ४९, उद्योग विहार फेज ४, गुरूग्राम, हरियाणा-१२२०१५. परिशिष्ट-४ (नियम-८(१)) ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरिता)

कर्ज करारनामा क्र./ मागणी सूचना ताबा

......, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट[ॅ]२००२ अंतर्गत **आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड (सीआयएन**: <mark>यु६५९९९डीएल२०१३पीएलसी२५५४३२)</mark> चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत . वितरीत केलेल्या मागणी सचनेनसार कर्जदार यांना सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत देय किम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **आर्ट हौसिंग फायनान्स** (इंडिया) लिमिटेड यांच्याकडे देय रक्कम अधिक त्यावरील व्याज जमा करावी. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात . थेत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

क्र.	कर्जदार/सहकर्जदार/	दिनांक व रक्कम	घेतल्याचा	वर्णन
	जामिनदाराचे नाव		दिनांक	
१	एलएनबीओआय०२७१७-	३०.०६.२०२१	१३.१०.२०२१	फ्लॅट क्र.२, तळमजला, सी विंग,
	१८०००४१४३	रोजी रु.		साई आशिर्वाद, सुंदरम शाळेजवळ,
	धनराज मोतीलाल चौधरी व	१७,८५,७१०/-		माहिम रोड, पालघर, महाराष्ट्र-
	मंगला धनराज चौधरी			४०१४०४ येथील मालमत्ता.
2	एलएनबीओआय०२७१९-	३०.०६.२०२१	१३.१०.२०२१	फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, ए विंग
	२००००७०४०	रोजी रु.		(टाईप बी१), जय मॉ रेसिडेन्सी
	शैलेश सिंग व	११,३२,७०६/-		(इमारत क्र.१), क्षेत्रफळ २०.७५
	ममता शैलेश सिंग			चौ.मी., पवन विहार कॉम्प्लेक्स,
				जमीन एस.क्र.१९ए, गाव नागझरी,
				बोईसर रोड, बोईसर पुर्व, ता. पालघर,
				जि. पालघर, महाराष्ट्र येथील
				मालमत्ता.
ş	एलएनबीओआय१०२७१९-	१५.०६.२०२१	१३.१०.२०२१	फ्लॅट क्र.१०१, क्षेत्रफळ २०.७५
	२००००७४१	रोजी रु.		चौ.मी., १ला मजला, ए विंग (टाईप
	श्यामलाल फौजदार यादव व	११,५९,९१७/-		बी१), जय मॉ रेसिडेन्सी (इमारत
	गुंजा श्यामलाल यादव			क्र.१), पवन विहार कॉम्प्लेक्स,
				जमीन एस.क्र.१९ए, गाव नागझरी,
l		I	1	ता त जि. पालका प्रसाप ग्रेशील

ठिकाण : पालघर प्राधिकत अधिकारी आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड दिनांक : १४.१०.२०२१

वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र.ए३५६, रोड क्र.२६, वागले इंडस्ट्रीयल इस्टेट. एमआयडीसी, ठाणे (५.)-४००६०४, महाराष्ट्र द्यः.०२२-२५८३३२०६, फॅक्स:०२२-४९८४२२८, सीआयएन: एल७४१४०एमएच२००७पीएलसी१७३६६०, ई-मेल:cs@onelifecapital.in

वेबसाईट:www.onelifecapital.in

१४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करण्याची तारीख व ई-वोटिंगची सूचना येथे मचना देण्यात येत आहे की कंपनीच्या महम्यांची १४वी वार्षिक मर्वमाधारण मुभा (एजीएम बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१ रोजी दु.१२.३०वा. कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लाग तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (यापुढे परिपत्रक मंत्रकी आणि मेनी मिमना नि १ सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय सूचनेत १३ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या एजीएम सचनेत नमद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) इतर ऑडिओ व्हिज्यअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहण्यासाठी सदस्यांना माहिती एजीएम सचनेत उपलब्ध होईल. कंपनी कायद्याच्या कला १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांर्च मोजणी केली जार्दल

- उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिव अहवाल तमेच वित्तीय अहवाल मंडलाचा अहवाल लेखापरिश्वकांचा अहवाल आणि अन्य दत दस्तावेज ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना १५ ऑक्टोबर, २०२१ रोजी ई-मेलने पाठविण्यात आले आहेत. सदर दस्तावेज कंपनीच्या www.onelifecapital.in आणि स्टॉक एक्सचेंजेचसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्य www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सुविधेमार्फत त्यांच्या सर्व सदस्यांना एजीएममध्ये ई-वोटिंग तसेच विद्युत स्वरुपाने (रिमोट ई-वोटिंग) १४व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची सुविधा दिली आहे. एजीएममध्ये ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल एजीएममध्ये सहभागी होण्याची आणि जे रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत त्यांन एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएमच्या तारखेला ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा सीडीएसएलद्वारे दिली जाईल.
- रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग पात्रता निश्चितीची नोंद दिनांक बुधवार, ३ नोव्हेंबर २०२१ आहे. जर नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी, रिमोट ई-वोटिंग एजीएममध्ये ई-वोटिंगचा अधिकार असेल.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१ रोजी स.९.००वा.भाप्रवे प्रारंभ होईल आणि मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे समाप्त होईल. सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही.
- वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना एजीएममध्ये ई-बोटिंग आणि रिमोट ई-बोटिंगची पद्धत एजीएम सूचनेत देण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्या झाला असेल आणि
- नोंद तारीख अर्थात शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी एजीएर सूचनेत नमुदप्रमाणे रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंगच्या सूचनांचे पालन करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई–वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे रिमोट ई-वोटिंगकरिता विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. लॉगइनआयडी/युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.
- सदस्यांने एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिले असल्यास त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.
- कंपन्या कायदा, २०१३ च्या कलम ९१ व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यत व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे नियमन ४२ अंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०२१ ते बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. 0. ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:
- . अ) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी <u>cs@onelifecapital.in</u> वर कंपनीकडे ई-मेलमार्फत खालील दस्तावेजाच्या स्कॅन प्रती पाठवाव्यात. त्यांचे नाव, फोलिओ क्र. व पत्ता, पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रतीसह स्वाक्षरी केलेले विनंती पत्र
-) सदस्याच्या निवास पुराव्याचे पृष्ठचर्थ कोणतेही दस्तावेज (अर्थात आधारकार्ड, वाहन परवाना
- मतदान ओळखपत्र, पारपत्र) स्वसाक्षांकीत प्रत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्य ज्यांचे ई-मेल ठेवीदार सहभागीदारकडे नोंद नाहीत त्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत.
- पडताळणीनंतर कंपनीकडून त्यांचे नोंद ई-मेलवर लॉगइन परिचयपत्र प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया दिली १. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रार असल्यास त्यांनी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक
- सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा दूर.:०२२-२३०५८५४२/

संचालक मंडळाच्या आदेशान्व

दिनांक: २०.१०.२०२१

तिकाणः ताणे वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड दिनांक : १९.१०.२०२१ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी Mahindra and Mahindra Ltd

eg office: Mahindra & Mahindra Limited, Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400 00 NOTICE is hereby given that the undermentioned share certificate of Mahindra and Mahindra Itd Lost/misplaced and the holder of of the said securities, have, applied to the company to ssue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from this date ,else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation

Name of the Shareholders Kind of Securities | Certificate Nos | Distinctive Number (s & Face Value Harinder Mohini Sehgal , 2008984 3139163 to 3139362 Sarbir Singh Sehgal Face Value 5 each Place : Lakhimpur Kheri

Name of the Shareholder Sarbir Singh Sehgal Date: 20/10/2021

THIS HAS REFERENCE TO PUBLIC NOTICE OF MS. SUSHMITA RAVINDRA SAWANT PUBLISHED ON 18TH OCT, 2021. IN THE SAME PUBLICATION DUE TO OVERSIGHT NAME OF MOTHER WAS WRONGLY PRINTED. THE CORRECT NAME IS LATE MRS. POOJA RAVINDRA SAWANT. PLEASE READ AS MENTIONED ABOVE PLACE: MUMBAI DT.: 20/10/2021



ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड

(पुर्वीची ओएस ऑटो फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड) (ऑरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी) **रोंदणीकृत कार्यालय:** प्लॉट क्र.९४, मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ दुरं.:+९१-२२-२८५९५०९३/६७०७०१००, फॅक्सः+९१-२२-२८५२८५४९, ई-मेल:info@orixindia.com | www.orixindia.com, सीआयएन: यु७४९००एमएच२००६पीएलसी१६३९३७

(सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना)

बालील कर्जदार व सहकर्जदार यांनी **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड** यांच्याकडून खाली नमुद प्रतिभूती कर्ज घेतले आहे. खाली नमुद कर्जदारांचे कर्ज हे त्यांचे संबंधित मालमत्तेच्या तारणावर प्रतिभूत करण्यात आले आहेत. त्यांनी संबंधित कर्ज करारनामाच्या नियम व अटी पाळलेल्या नसल्याने त्यांचे खाते अनियमत झाले आणि आरबीआय मार्गदर्शनानुसार एनपीएमध्ये वर्गीकृत करण्यात आले. त्यांच्याकडून **ऑरिक्स लिझींग** <mark>ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड</mark> यांना देय रक्कम ही खालील तक्त्यात नमुद प्रमाणे वितरीत सूचनेनुसार देण्यात आली आहे आणि त्यावरील पढील व्याज लाग असेल आणि त्यांचे संबंधित तारखेपासन करार दराने त्यावर शल्क आकारले जाईल

अ.	कर्ज खाते	कर्ज	कर्जदाराचे	१३(२) सूचनेनुसार	सूचना	प्रतिभूत मालमत्तेचे
яħ.	क्रमांक	प्रकार	नाव	थकबाकी	दिनांक	वर्णन
8	LN000000006555	एसएमई प्रतिभूत कर्ज	 फझलुर रेहमान चौधरी शाहेदा फझलुर रेहमान सलमान चौधरी अनास एफ आर चौधरी रेहान एफ चौधरी 	इ.१५९३ ०६२५.४३	१४.१०.२०२१	फ्लंट क्र.४०२, ४था मजला, क्षेत्रफळ १३२० ची.फु. बिल्टअप क्षेत्र, ४था मजला, शिव प्रिशा को-ऑप.ही.सो.लि. म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.६५, जेन्हिपीडी स्किम, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००४९ वेथील जागेचे सर्व भाग व खंड आणि सदर फ्लंटच्या चतुःसिमा पुढीलप्रमाणे: उत्तरेस-मंगलदीप नावाचा बंगला; दक्षिणेस-जुह् लेन; पुर्वेस-दी मंगल ज्योती को-ऑप.ही.सो.; पश्चिमे- गुलमोहर रोड क्र.१.
?	LN000000004516	एसएमई प्रतिभूत कर्ज	 तरशी कांजी नाकरानी चांदनी भाविक नाकरानी सुरंस कांजी नाकरानी लीला नरशी नाकरानी कांचन सुरंस नाकरानी कांचन सुरंस नाकरानी श्रृती सी. पटेल नरशी कांजी नाकरानी 	**. ? { \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$	१४.१०.२०२१	फ्लॅट क्र.६०८, ६वा मजला, डी विंग, क्षेत्रफळ ७१३.१२ ची.फु. कापेंट क्षेत्र, जिरावाली रेसिडेन्सी, देरासर लेन, घाटकोपर (पुर्व), मुंबई-४०००७७ येथील जागेचे सर्व भाग व खंड.
\$	LN000000011547	एसएमई प्रतिभृत कर्ज	 मे. श्री युगसागर हिना दिनेशकुमार सुखनंदी बिरल दिनेशकुमार सुखनंदी दिनेश जेजेराम सुखनंदी 	क. ३१२१६८३७.५६	१४.१०.२०२१	दुकान क्र.९, तळमजला, क्षेत्रफळ ८०२.८० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, हिना होरायझन म्हणून ज्ञात इमारत, सिताराम प्रसाद मा मुक्ता को-ऑप.हौ.सो.लि., होरायझन इमारत, सीटीएस क्र.१५८७ व १६८३(भाग), माहिम विभाग, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८ येथील जागेचे सर्व भाग च खंड आणि सदर मालमतेच्या चतुःसिम पुढीलप्रमाणे: उत्तरेस-हिराबाई भवन दत्ताश्रय; दक्षिणेस-गोखले रोड; पुर्वेस-शिवाजी पार्क लेन क्र.४; पश्चिमे-रानडे रोड.
8	LN000000006228	एसएमई प्रतिभूत कर्ज	 सुनिल शिवराम कारंडे संजय शिवराम कारंडे संगीता संजय कारंडे 	क.१३५८८६१८.२५	१४.१०.२०२१	फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, क्षेत्रफळ ८५.८४ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, विंग क्र.१/ १२डी (ए-१७), सिद्धार्थ नगर म्हणून ज्ञात इमारत, सिद्धार्थ नगर बिल्डिंग नं.४ को- ऑप.ही.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन एस.क्र.१०६, १०८, १११, हिस्सा क्र.१,३, सीटीएस क्र.१७४, गाव मागाठाणे, तालुका बोरिवली, मुंबई येथील जागेचे सर्व भाग व खंड. खेपासून करार दराने व्याज, इतर शुल्क व

अधिभार इत्यादी रक्कम सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**कडे जमा करावी अन्यथा सरफायसी कायद्याच्या कलम १४ व कलम १३(४) अन्वये प्रक्रिया प्रारंभ करण्याचे अधिकार खालील स्वाक्षरीकर्ताकडे असून वर नमुद तारण मालमत्तेसमोर **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**ची देय रक्कम वसूल करण्यासाठी कारवाई केली जाईल. यापुढे तुम्हाला सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये विक्री/भाडेपट्टा किंवा इंतर प्रकारे हस्तांतरणापासून रोखण्यात येत आहे.

ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड

प्राधिकृत अधिकारी

svatantra

प्राधिकृत अधिकार्र

स्वतंत्र मायक्रो हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

स्वतंत्र मायक्रो होसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. कार्यालय क्र.१, तळमजला, पुष्पक कोहौसो., गोमंतक हॉलसमोर, मालविया रोड, विलेपार्ले (पुर्व), मुंबई–४०००५७. द्र::१८००१२३४४२७/०२२-२६१०१०७६-७९, ई-मेल:collections@mhfcindia.com

मागणी सूचना

--सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी **स्वतंत्र मायको होसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एसएमएचएफसी)** यांच्याकडून कर्ज घेतले होते आणि ते **एसएमएचएफसी**कडे त्यांचे समप्रमाण मासिक हफ्ते (ईएमआय) भरण्यात कसूरदार ठरले आहेत आणि त्यांचे कर्ज खाते नेंशनल हौसिंग बँक ांच्याद्वारे वितरीत मार्गदर्शनानुसार नॉन–परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. कर्जदारांनी **एसएमएचएफसी**कडे स्थावर मालमत्तेची प्रतिभूती देली होती, ज्याचे तपशील खाली नमुद केले आहे. एमएचएफसीकडे आजच्या तारखेला कर्जदाराद्वारे जमा करावयाची एकूण थकबाकी रक्कम आणि कर्जांचे . तपशील खाली नमुद केले आहे. कर्जदार तसेच सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, **एसएमएचएफसी**चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या बालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सरफायसी कायदा) च्या तरतुर्दीअंतर्गत खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाई प्रारंभ केली आहे. जर खालील कर्जदारांनी सदर सूचना प्रकाशनाप दिवसांत त्यांच्या नावा समोर नमद केलेली थकबाकी रक्कम भरण्यास कसर केल्यास खालील मालमत्तेचा ताबा घेण्यासह विक्री करण्याच्या अधिकारासह सरफायसी कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) अन्वये प्रतिभूत धनकोंना प्राप्त एक किंवा अधिक अधिकारांचा वापर खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून केला जाईल.

सर्वसामान्य जनतेस सल्ला आहे की त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये.					
कर्जदार/जामिनदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक व रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे तपशिल (स्थावर मालमत्ता)			
कर्ज क्र.: एपीपी-00२-३६७ श्री. मुकुंद विखे	०५/०८/२०२१ ₹.७,१२,४१९/-	फ्लॅट क्र.१०६, अर्पण ए विंग, सेक्टर ४, पोस्ट धासई, शहापूर, किन्हवली रोड, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, शहापूर-४२१६०१.			
कर्ज क्र.: एपीपी-00२-४५२ श्री. दिलीप पवार, श्रीमती अनिता पवार	04/0८/२०२१ ₹.७,८०,९८६/-	फ्लॅट क्र.४०८, विधाता ए विंग, सेक्टर १, पोस्ट धासई, शहापूर, किन्हवली रोड, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, शहापूर-४२१६०१.			
कर्ज क्र.: एपीपी-00३-0७३ श्री. निसार इशाक, श्रीमती शफिनाबानो इशाक	०३/०६/२०२१ ₹.१०,२५,१९८/-	फ्लंट क्र.३०३, अमृत सी विंग, सेक्टर ४, कर्म रेसिडेन्सी, पोस्ट धासई, शहापूर, किन्हवली रोड, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, शहापूर– ४२१६०१.			
कर्ज क्र.: एपीपी-00३-२५८ श्री. प्रेमप्रकाश नरसिंग, श्रीमती विमला नरसिंग	०३/०६/२०२१ रु.९,०३,०२३/-	फ्लंट क्र.३०३, अंदाज ए विंग, सेक्टर ४, कर्म रेसिडेन्सी, पोस्ट धासई, शहापूर, किन्हवली रोड, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, शहापूर- ४२१६०१.			
कर्ज क्र.: एपीपी-004-२८८ श्री. अशोक भिमसिंग राजपूत, श्रीमती अलका अशोक राजपूत	०५/०८/२०२१ ₹.८,१०,५३४/-	फ्लंट क्र.२०७, दोस्त ए विंग, सेक्टर २, पोस्ट धासई, शहापूर, किन्हवली रोड, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, शहापूर-४२१६०१.			
कर्ज क्र.: एपीपी-09४-२४९ श्री. बुद्धीनारायण टिकाराम न्याऊपाणे, श्रीमती यमकला बुद्धीनारायण न्याऊपाणे	०५/०८/२०२१ रु.११,१४,१२३/-	फ्लॅट क्र.७०९, जे४, २४/१, २४/३, २४/४, २४/११, २४/१२, २४/१३, २५/३बी, खड्याचा पाडा (पाषाणे), तालुका कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र–४१०२०१.			
कर्ज क्र.: एपीपी-०२२-७५० श्री. नरेश बोडके, श्रीमती चेतना बोडके	०३/०६/२०२१ ₹.२०,६८,१०६/-	फ्लॅट क्र.४०४/बी, श्रीजी विहार कोहौसोलि., सर्व्हें क्र.१९६, १९७/२ व ३३८, मु. विरार, नवकार ॲव्हेन्युजवळ, तालुका वसई, जिल्हा पालघर.			
कर्ज क्र.: एपीपी-004-३९७ श्री. इरान्ना सुरापूर	०५/०८/२०२१ ₹.६,१५,९८८/-	पलॅट क्र.सी३८/सी, सव्हें क्र.४७/११ व ४७/१२, गाव मेरगलवाडी, बापु पवार शाळेच्या पुढे, गोळीबार मैदाना समोर, कुरकुंभ रोड, दौंड, जिल्हा पुणे-४१३०८१, महाराष्ट्र.			
कर्ज क्र.: एपीपी-00६-७२५ श्री. प्रविण पाटील, श्रीमती मनिषा पाटील व श्री. निलेश पाटील	०५/०८/२०२१ ₹.८,७६,०१६/-	फ्लॅट क्र.७०२, ए९, गट क्र.२२२, २२३, २२४, २२५, २२६ व ३३०, गाव पौड, तालुका मुळशी, जिल्हा पुणे–४१२१०८, महाराष्ट्र.			
कर्ज क्र.: एपीपी-०११-६७४ श्री. आनंदकुमार रणजीत शर्मा, श्रीमती अंगुरीदेवी आनंदकुमार शर्मा	०५/०८/२०२१ रु.१५,५४,०१८/-	फ्लॅट क्र.७०६, सी१, गट क्र.९५२६/१, १५२७/१, १५२७/२, १५२७/३ व ३६, मु. चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे-४१०५०१.			
कर्ज क्र.: एपीपी-09८-089 श्री. मोहसिन बागवान, श्रीमती रेशमा बागवान	०५/०८/२०२१ ₹.५,९७,८१८/-	फ्लॅट क्र.१, जी, प्लॉट क्र.२, सर्व्हें क्र.१०६ए, हमदाबाझ, सातारा–मेढा रोड, सातारा–४१५००२.			
कर्ज क्र.: एपीपी–0१८–७१२ श्री. प्रमोद साळुंके, श्रीमती यशोदा साळुंके	०५/०८/२०२१ रु.२,१४,५१२/-	फ्लॅट क्र.१७, क्युट, गट क्र.५३२, हिस्सा क्र.१,२ व ३, प्रयागधाम समोर, कोरेगाव मुळ, उरीलकांचनजवळ, तालुका हवेली, जिल्हा पुणे– ४१२२०२.			
कर्ज क.: एपीपी-0१९-७५६ श्री. आदेश कोल्हे, श्री. विनायक कोल्हे व श्रीमती अलका कोल्हे	०५/०८/२०२१ ₹.१३,०५,९५०/-	फ्लॅट क्र.८०९, सी१, सर्व्हें क्र.२३/३/१, २३/३/२, २३/३/३, मु. उक्तलीदेवाची, तालुका हवेली, जिल्हा पुणे–४१२३०८.			
कर्ज क्र.: एपीपी-0१९-८७९ श्री. शिवाजी केशवराव मगर, श्रीमती शकुंतला शिवाजी मगर	०५/०८/२०२१ ₹.८,०१,६२४/-	फ्लॅट क्र.२०२, ए२-१ (ऑनिक्स) (रांजन गाव), गट क्र.६९७ (पैकी), गाव कारेगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे-४१२२१०, महाराष्ट्र.			
कर्ज क्र.: एपीपी-०२१-०६५ श्री. प्रकाश कुंभार, श्रीमती वैशाली कुंभार	०५/०८/२०२१ ₹.१२,१०,७०२/-	फ्लंट क्र. १, आयुष रेसिडेन्सी, गट क्र. १७८(भाग), मु.केडगाव, केडगाव रेल्वे स्थानकाजवळ, वखारी केडगाव रोड, जगताप वस्ती, तालुका दौंड, जिल्हा पुणे–४१२२०३.			
कर्ज क्र.: एपीपी-०२२-५६७ श्री. शफिक सय्यद, श्रीमती फरिदा सय्यद, श्री. शोएब सय्यद	०५/०८/२०२१ रु.११,४१,८६३/-	फ्लॅट क्र.०३, ए२, सर्व्हें क्र.३२३, शारदा नगर रोड, भिगवान एसटी स्टॅण्ड समोर, भिगवान-पुणे-४१३१३०.			
कर्ज क्र.: एपीपी-0२४-८४९ श्री. विजय शिंदे, श्रीमती पद्मा शिंदे	०३/०६/२०२१ रु.४,८६,५४९/-	फ्लॅट क्र.००१/बी, एएमसी-एएचपी-पीएमएवाय-म्हसळा, प्लॉट क्र.१ ते ११, सर्व्हें क्र.२१एफ, आयटीआय कॉलेजची मागची बाजु, कृष्णा नगर समोर, तपोवन रोड, रोहत गाव, म्हसळा, अमरावती, महाराष्ट्र-४४४६०२.			
कर्ज क्र.: एपीपी-०२६-६५७ श्रीमती लताबाई तुपे, श्री. रमेश तुपे	0३/0६/२०२१ ₹.२,५२,८४५/-	नगरपालिका मिळकत क्र.११३/१, वॉर्ड क्र.१३, समता नगर, गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र–४३११०९.			
कर्ज क्र.: एपीपी-०२७-६९५ श्री. अवधुत फराकाटे, श्रीमती साऊबाई फराकाटे	०५/०७/२०२१ रु.३,९५,८३३/-	ग्रामपंचायत मिळकत क्र.६३४, गट क्र.७८१, ता. कागल, करणजीवने, कोल्हापूर, महाराष्ट्र–४१६२१९.			
कर्ज क्र.: एपीपी-0३२-५६६ श्री. गजानन पवार, श्रीमती जनाबाई पवार, श्री. अजय	०५/०८/२०२१ ₹.५,६९,९३३/-	ग्रामपंचायत मालमत्ता क्र.३२, तालुका दिग्रस, मु. पोस्ट लाखरयाजी, यवतमाळ, महाराष्ट्र–४४५२०३.			